



CELEBRATING 50 YEARS OF KINETIC

KEL:SH:SE:

01 June 2024

To

The Manager - Corporate Relationship Department
BSE Limited, 1st Floor,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Fort, Mumbai- 400 001
Maharashtra, India

Scrip Code: BSE-500240

Sub.: Postal Ballot Notice - Newspaper Publication

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith newspaper advertisement published in Financial Express and Loksatta, both dated 01 June 2024 about Postal Ballot Notice and E-voting.

Kindly take the same on your records.

Thanking you.

Yours faithfully,

For Kinetic Engineering Limited



Chaitanya Mundra
Company Secretary and Compliance Officer

KINETIC ENGINEERING LTD

HEAD OFFICE:
Kinetic Innovation Park
D-1 Block, 18/2 MIDC, Chinchwad,
Pune, Maharashtra 411019, India

FACTORY:
Kinetic Manufacturing Plant
Nagar-Daund Road,
Ahmednagar 414001, India

CONTACT:
+91 20 66142049
www.KineticIndia.com
CIN:L35912MH1970PLC014819

DHANUKA AGRITECH LIMITED

Registered Office: 82, Abhinav Mansion, 1st Floor, JMS Road, Karaj, Bahi, New Delhi - 110 005 | Phone No. 011 - 2355 4551
 Corporate Office: Global Gateway Towers, MG Road, Near Guru Dronacharya Metro Station, Gurugram - 122 002.
 Phone No. 0124-4345000 | Email: investors@dhanku.com | Website: www.dhanku.com

NOTICE FOR TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND AUTHORITY (IEPF)

Pursuant to section 124 and 125 of the Companies Act, 2013 along with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("IEPF Rules") as amended from time to time, Notice is hereby given that unpaid or unclaimed Final Dividend for the Financial Year 2016-17 and Interim Dividend for the Financial Year 2017-18, which are unclaimed/unpaid for seven consecutive years or more shall be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund ("IEPF") in the following manner:

Sr. No.	Financial year	Type of Dividend	date of declaration	Due Date of Transfer
1	2016-17	Final	10.08.2017	15.09.2024
2	2017-18	Interim	14.02.2018	22.03.2025

In accordance with the requirements as set out in the IEPF Rules, the Company has already sent specific individual communication to the concerned shareholders regarding unpaid/unclaimed dividends amount in respect of which Dividend is unpaid/unclaimed for seven consecutive years or more which are due to be transferred to IEPF at their registered addresses available in Company's RTA report. The Company has also updated the details of such unpaid/unclaimed dividend and the Shares on its website www.dhanku.com.

The concerned shareholder can claim the unpaid/unclaimed dividend by making an application to the Company, failing which the concerned shares (held either in physical or electronic mode) shall be transferred by the Company to IEPF. No claim shall be against the Company in respect of the unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF, pursuant to IEPF Rules, once transferred.

However, Shareholders can claim both the unclaimed dividend amount and the equity shares transferred to IEPF from the IEPF Authority by making an application in prescribed manner as given on the website of the MCA website/iepf.gov.in.

In case of any queries / clarifications, concerned shareholders may contact the Company at the below mentioned address / email / telephone number:

Jitin Sadana
 Company Secretary
 Dhanku Agritech Limited
 Corp. Off: Global Gateway Towers, MG Road, Near Guru Dronacharya Metro Station, Gurugram-122 002 | Tel: 0124 - 434-5000
 Email: investors@dhanku.com | Website: www.dhanku.com

By Order of the Board of Directors
Dhanuka Agritech Limited
 Sd/-
Jitin Sadana
 Company Secretary
 FCS-7612

Place: Gurugram
 Date: 31.05.2024

By Order of the Board of Directors
Dhanuka Agritech Limited
 Sd/-
Jitin Sadana
 Company Secretary
 FCS-7612

Place: Gurugram
 Date: 31.05.2024

VINNY OVERSEAS LIMITED

Registered Office: B/1 International Hotel, Nanoli-Sangpur Road Nanoli, Ahmedabad - 382405 Gujarat
 Website: www.vinnyoverseas.in | CIN: L51909G1992PLC01742

EXTRACT OF THE STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2024
 (Rs. in Lakhs)

Particulars	Quarter Ended				Year Ended	
	31 st March 2024		31 st March 2023		31 st March 2024	31 st March 2023
	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Audited
Revenue from operations	2,554.25	2,635.49	3,441.05	11,271.35	10,641.51	
Other Income	53.88	7.54	7.36	71.19	20.71	
Total Income	2,608.14	2,643.03	3,448.41	11,342.55	10,662.22	
Profit/(Loss) before exceptional items and tax	101.60	77.36	172.51	434.68	340.25	
Profit/(Loss) for the period from continuing operations	36.23	109.83	106.84	354.45	240.73	
Profit/(Loss) from discontinued operations	-	-	-	-	-	
Tax expense of discontinued operations	-	-	-	-	-	
Profit/(Loss) from discontinued operations (after tax)	-	-	-	-	-	
Profit/(Loss) for the period	36.23	109.83	106.84	354.45	240.73	
Total Comprehensive Income for the period	36.23	109.83	106.84	354.45	240.73	
Paid-up equity share capital (Face Value of the Share ₹ 10/- each)	2,326.23	2,326.23	2,326.23	2,326.23	2,326.23	
Earnings per equity share (for continuing operations):	0.02	0.05	0.05	0.15	0.10	
Basic	0.02	0.05	0.05	0.15	0.10	
Diluted	0.02	0.05	0.05	0.15	0.10	

NOTES:
 1. The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and Financial year ended March 31, 2024, filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 and prepared in accordance with the Indian Accounting Standards as prescribed under section 133 of the Companies Act.
 2. The full format of the Standalone Financial Results for quarter and Financial year ended March 31, 2024 are available on the Stock Exchanges websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and Company Website (www.vinnyoverseas.in).
 3. The Audited Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on May 30, 2024.
 4. The previous year's figures have been regrouped and/or re-arranged wherever considered necessary.
 5. EPS is not annualized for the Quarter ended March 31, 2024, December 31, 2023 and March 31, 2023.

By order of the board
Vinny Overseas Limited
 Sd/-
Hiralal Jagdishchandra Parekh
 Managing Director

Date: May 30, 2024
 Place: Ahmedabad, India

yatra Online Limited

Regd. Off: 501/101, 1st Floor Marathon Innova, Marathon Neagun Complex, B Wing, G, Kadam Marg, Opp. Peninsula Corp Park, Lower Panel (W), Mumbai, Maharashtra, India - 400 013
 Corp. Off: Gulf Aabha, Plot 272, 4th Floor, Udaya Vihar, Sector 20, Phase II, Gurugram, Haryana, India-122 008 Website: www.yatra.com E-mail: investors@yatra.com CIN: L5340MH0205PLC1538494

STATEMENT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024
 (Amount in millions INR, unless otherwise stated)

Sl. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended	
		31.03.2024		31.03.2023	31.03.2024	31.03.2024
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations (including other income)	844.40	925.78	3,193.35		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	22.18	77.61	(188.95)		
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	53.98	104.84	(12.97)		
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	55.75	89.68	(45.05)		
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax))	52.75	89.72	(51.01)		
6	Equity Share Capital	156.92	114.52	156.92		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	7,316.19		
8	Earnings Per Share (Face Value of ₹ 1/- each)					
a) Basic	0.36	0.78	(0.33)			
b) Diluted	0.36	0.78	(0.33)			

Notes:
 1) Additional information on standalone financial results is as follows:
 (Amount in millions INR, unless otherwise stated)

Sl. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended	
		31.03.2024		31.03.2023	31.03.2024	31.03.2024
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations (including other income)	844.40	925.78	3,193.35		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	22.18	77.61	(188.95)		
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	22.18	77.61	(188.95)		
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	22.18	77.61	(188.95)		
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax))	23.19	77.50	(190.45)		

2) The above audited financial results for the quarter and year ended March 31, 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on May 30, 2024. The statutory auditors have expressed an unmodified audit opinion.
 3) Results for the quarter and year ended March 31, 2024 are in compliance with Indian Accounting Standards (Ind AS) as notified by the Ministry of Corporate Affairs.
 4) The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2024 filed with the stock exchange(s) under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the standalone and consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2024, are available for investors at www.yatra.com, www.nseindia.com and www.bseindia.com.

For and on behalf of the Board of Directors of
yatra Online Limited
 Dhruv Shrinig
 Whole Time Director cum CEO
 DIN: 00334986

Date: May 30, 2024
 Place: New Delhi

Suumaya Industries Limited

CIN: L64119MH011912C02676
 Regd. Off: Wing B, 20th Floor, Lotus Corporate Park, Western Express Highway, Gurgaon (East), Mumbai - 400063, Maharashtra
 Tel. No. 022-69218000 | Website: www.suumaya.com | Email: s.il@suumaya.com

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024
 (Rs. in Crores)

Sl. No.	Particulars	Consolidated				
		Quarter Ended		Year Ended		
		31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2023	
1	Total Income from Operations (Net)	84.37	1,114.27	27.23	1,232.83	863.48
2	Net Profit / (Loss) for the period before tax, exceptional and/or extraordinary items	(305.50)	(153.58)	(473.41)	(664.34)	(467.98)
3	Net Profit / (Loss) for the period before tax and after exceptional and/or extraordinary items	(637.23)	(153.58)	(473.41)	(996.07)	(467.98)
4	Net Profit / (Loss) for the period after tax and after exceptional and/or extraordinary items	(829.42)	(153.32)	(473.41)	(1,102.97)	(467.98)
5	Total Comprehensive Income for the period after tax (Comprising Net Profit) for the Period after tax and Other Comprehensive Income after tax	(829.42)	(152.19)	(476.24)	(1,192.63)	(470.32)
6	Paid up Equity Share Capital (Face Value Rs.10/- each)	67.34	62.78	61.14	67.34	61.14
7	Other Equity	-	-	-	(344.67)	850.71
8	Basic & Diluted Earnings per Share of Rs. 10/- each (in Rs.) Not Annualized	(122.50)	(24.25)	(77.89)	(177.10)	(76.93)
Basic	(130.61)	(24.30)	(77.89)	(188.62)	(76.93)	
Diluted						

Notes:
 1. The above consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 30th May, 2024. The statutory auditors have carried out audit of the aforesaid financials.
 2. The Consolidated Financial Results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act") read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India and in terms of Regulation 33 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
 3. There were no investor complaints pending at the beginning of the quarter or lying unresolved at the end of the quarter. During the quarter, the Company has not received any investor complaints.
 4. The figures for the corresponding previous period have been regrouped/ reclassified wherever necessary, to make them comparable.
 5. The above is an extract of the format of Quarter and Year ended financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Year ended financial results are available on the Stock Exchange Website at www.nseindia.com and on the Company's website at www.suumaya.com.
 6. Key Numbers of Standalone Financial Information:

By order of the Board of Directors
Suumaya Industries Limited
 Sd/-
Ushu Gala
 Chairman & Managing Director
 DIN: 06995765

Place: Mumbai
 Date: June 1, 2024

KINGS INFRA VENTURES LIMITED

CIN: L05000KL1987PLC004913
 Registered office: 14B, 14th Floor, The Atria, Opp. Gurudwara Temple, Thevara, Cochin - 682 015.
 Tel: 0484 6586558, Email: info@kingsinfra.com, Web: www.kingsinfra.com

Statement of Audited Standalone Financial Results for the quarter and year ended March 31, 2024
 (Rs. in Lakhs except EPS data)

Sl. No.	Particulars	Quarter Ended				Year Ended	
		31.03.2024		31.03.2023		31.03.2024	31.03.2023
		Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Audited
1	Total Income from Operations (net)	2543.64	2287.95	2054.61	9059.58	6124.06	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	268.19	199.25	281.18	1057.55	779.49	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	268.19	199.25	281.18	1057.55	779.49	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	193.58	147.58	206.56	776.70	579.47	
5	Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax))	193.66	147.58	210.28	776.78	581.19	
6	Equity Share Capital	2450.55	2351.23	2351.23	2450.55	2351.23	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	3340.88	1248.12	
8	Net Worth	-	-	-	5791.43	3599.35	
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	-	-	-	-	-	
10	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-	
11	Debt Equity Ratio	-	-	-	-	-	
12	Earnings Per Share (of Face Value of 10/- each) (for continuing and discontinued operations)						
Basic:	0.79**	0.63**	0.88**	3.27**	2.46**		
Diluted:	0.79**	0.63**	0.88**	3.27**	2.46**		
13	Capital Redemption Reserve	-	-	-	-	-	
14	Debtenture Redemption Reserve	-	-	-	-	-	
15	Debt Service Coverage Ratio	-	-	-	-	-	
16	Interest Service Coverage Ratio	-	-	-	-	-	
**Not Annualized							

By order of Board of Directors
Kings Infra Ventures Limited
 Sd/-
Balagopal Vellyth
 Executive Director
 DIN: 05254460

Place: Kochi
 Date: 30/05/2024

ntc industries limited

CIN: L70190WB1991PLC053562
 Regd. Office: 145, B, Post, Karambath, Kollakal, Kollakal-700558

EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024 (STANDALONE & CONSOLIDATED)
 (Rs. in Lakhs)

Particulars	STANDALONE					
	Quarter Ended		Year Ended		Year Ended	
	31-Mar-2024	31-Mar-2023	31-Mar-2023	31-Mar-2024	31-Mar-2024	31-Mar-2023
Total income from operations (net)	1290.23	704.64	779.98	4264.89	4589.13	
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	102.72	(82.29)	(96.44)	259.28	246.28	
Net Profit/(Loss) for the period (before Tax, after Exceptional and/or Extraordinary Items)	102.72	(62.29)	(96.44)	459.28	246.28	
Net Profit/(Loss) for the period (after Tax, after Exceptional and/or Extraordinary Items)	89.82	(10.37)	(120.60)	458.75	164.76	
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax))	377.83	867.00	(216.33)	1330.01	158.50	
Earnings Per Equity Share (par value of Rs. 10 each)						
Basic:	0.75	(0.09)	(1.01)	3.84	1.38	
Diluted:	0.75	(0.09)	(1.01)	3.84	1.38	

Particulars	CONSOLIDATED					
	Quarter Ended		Year Ended		Year Ended	
	31-Mar-2024	31-Mar-2023	31-Mar-2023	31-Mar-2024	31-Mar-2024	31-Mar-2023
Total income from operations (net)	1540.36	1,011.99	1,026.49	5,287.21	5,623.36	
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	275.53	(75.46)	(74.8)	953.58	878.96	
Net Profit/(Loss) for the period (before Tax, after Exceptional and/or Extraordinary Items)	(205.78)	124.54	74.8	672.28	878.96	
Net Profit/(Loss) for the period (after Tax, after Exceptional and/or Extraordinary Items)	(261.18)	126.24	(114.35)	506.01	632.44	
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax))	26.83	503.61	(210.07)	1377.27	626.19	
Earnings Per Equity Share (par value of Rs. 10 each)						
Basic:	(2.19)	1.06	(0.96)	4.24	5.30	
Diluted:	(2.19)	1.06	(0.96)	4.24	5.30	

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of the Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter and year ended 31st March, 2024 are available on the website of the Stock Exchange where the shares of the Company are listed (www.bseindia.com/www.nseindia.com) and on the Company's website i.e., www.ntcind.com.

For and on behalf of the Board of Directors
ntc industries limited
 Sd/-
Ajith Maly
 Managing Director
 DIN: 10456650

Place: Kolkata
 Date: 31.05.2024

ANDHRA CEMENTS LIMITED

(A Subsidiary of Sagar Cements Limited)
 CIN: L0962AP1987PLC02073
 Regd. Office: 50, Saraga Center Walk, 5th Floor, Gopuram, Chittoor-522414, Pithapuram, A.P.
 Phone: +91-8646-254278, email: investors@andhracem.com, Website: www.andhracem.com

Notice to Members
Service of Documents through Electronic mode

The Ministry of Corporate Affairs (MCA) vide its circular no. 14/2020 dated 08.02.2020, dated 13.04.2020, 20/2020 dated 05.05.2020, 20/2020 dated 17.02.2020, 02/2021 dated 13.01.2021, 19/2021 dated 08.12.2021, 21/2021 dated 14.10.2021, 02/2022 dated 05.05.2022, 10/2022 dated 28.12.2022 and 09/2023 dated 25.09.2023 has allowed the companies to conduct their Annual General Meeting (AGM) through Video-conference ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") on or before 30th September, 2024 and send financial statements (including Board's Report, Auditor's Report or other documents required to be attached therewith) and notices of General Meeting to the members only through e-mail registered with the company and with the depository participant (depository). Further SEBI vide circular No. SEBI/HO/CFD/CMD/ICIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD/ICIR/P/2021/21 dated 15.05.2021, SEBI/HO/CFD/CMD/ICIR/P/2022/82 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/PD-2/P/CR/2023/4 dated January 5, 2023 and SEBI/HO/CFD/PD-2/P/CR/2023/167 dated October 07, 2023 has also allowed the requirement of furnishing hard copy of Annual Report to the Members.

The Company is hereby notified that it is to be registered under the name of the company in the MCA 21 e-filing system. The members are requested to register their e-mail addresses. Mobile No(s) or e-mail address(es) of the members are requested to be registered with the company. Members with physical holding: A signed request letter mentioning your name and the e-mail address of the member (self) is to be registered under the name of the member in the MCA 21 e-filing system. The request letter may be sent to the depository participant (depository) and/or to the company's registrar and transfer agents, M/s. CLS Securities Limited at cls@clssecurities.com.

Members with Demat Holding: Register/Update through respective Depository Participants (DPs) (Any such action effected by the DPs will automatically reflect in the company's subsequent Records). For and on behalf of Andhra Cements Limited
 Sd/-
G Tinalraj Rao
 Company Secretary
 Membership No. FCS-2818

Place: Hyderabad
 Date: 31st May 2024

KINETIC ENGINEERING LIMITED

Regd. Office: D-1 Block, Plot No. 18/2, MIDC, Chinchwad, Pune - 411019
 MH India | Board: 01/21/61/0203/01 | Fax: 011 20 651 2081/9
 E-mail: kseinvestors@kineticindia.com | Website: www.kineticindia.com
 CIN: L3812MH1970PLC014819

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING

NOTICE is hereby given that pursuant to Section 110 and other applicable provisions of the Companies Act 2013 (the Act) read with the Rules made thereunder and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, (Listing Regulations, 2015) and the Kinetic Engineering Limited (the Company) has proposed three resolutions for approval of its Members by postal ballot. In light of the General Circular No.11/2022 dated December 28, 2

